

सन २०१७-१८ करीता आदिमजमाती  
सरंक्षण तथा विकास या कार्यक्रम अंतर्गत  
प्राप्त निधी वितरणाबाबत

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: केंद्रिय२०१७/प्र.क्र.७८/का-१९  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : ११/१०/२०१७

**वाचा :**

- १) जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. ११०१५/०५/२०१७-TSP दि.३०.०५.२०१७
- २) जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. ११०२२/१८/२०१२-NGO (PTG) दि.१९.०५.२०१७ (२ पत्र)
- ३) जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. ११०२२/१८/२०१२-NGO (PTG) दि.३१.०८.२०१७ (२ पत्र)

**प्रस्तावना -**

आदिम जमाती सरंक्षण तथा विकास या कार्यक्रमांतर्गत विविध योतनांसाठी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आले होते. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने एकुण रुपये १६३५.०० लक्ष इतका निधी केंद्र शासनाने सन २०१७-१८ या वित्तीय वर्षाकरीता विषयांकित योजनांकरीता वाचा क्र. १ वरील पत्रान्वये मंजूर केला आहे. या मंजूर निधीपैकी केंद्र शासनाने ७५% च्या प्रमाणात एकुण रु. १२२६.२५ लक्ष इतका निधी सदर योजनांसाठी वाचा क्रमांक २ व ३ येथील पत्रान्वये वितरीत केला आहे. सदर निधी राज्य शासनाच्या एकत्रित निधीमध्ये जमा झाला असून अंमलबजावणी यंत्रणेस वितरीत करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय -**

केंद्र शासनाने आदिम जमाती सरंक्षण तथा विकास या कार्यक्रमासाठी सन २०१७-१८ करीता मंजूर केलेला एकुण रुपये १६३५.०० लक्ष इतक्या निधी मधुन रुपये १२२६.२५ लक्ष इतका निधी खालील योजनांसाठी वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

(रु. लाखात)

अ. क्र.	योजनेचे नाव	स्थळ	मंजूर निधी	वितरीत करण्यात येणारा निधी
१	Creation of baseline for the PVTG groups in Maharashtra in order to facilitate conservation cum development plan in accordance F.No. 22040/37/2012/NGO dated 20 March 2015	All PVTGs Districts	२५.००	१८.७५
२	Training programme for Agri & Animal Husbandry for PVTGs	Palghar, Gadachiroli, Yavatmal, Chandrapur	१००.००	७५.००
३	Construction of Girls' Hostels at Laheri Ashram school	ITDP Bhamaragad	३४३.००	२५७.२५
४	Construction of Bathrooms & toilets in Ashram Schools	Kothi, Jarawandi, Todasa, Kasansur, Laheri ITDP Bhamaragad	७५.००	५६.२५
५	Development of Play Ground in Halewara Ashram School for Project Level Sports Competitions	ITDP Bhamaragad	५०.००	३७.५०
६	Construction of School Building in Halewara Ashram School	ITDP Bhamaragad	३७६.५०	२८२.३८
७	Financial Assistance to Ashram Schools student's parents for overhead costs in cases of referral surgery for specialized treatment of the student	ITDP Bhamaragad	१.००	०.७५
८	Supply of baby warmer to Sub Centers	ITDP Bhamaragad	१२.५०	९.३८
९	Providing Bike Ambulances to PHCs	ITDP Bhamaragad	२५.००	१८.७५
१०	Construction of Labor rooms at sub center level in remote areas to promote institutional deliveries	ITDP Bhamaragad	१५०.००	११२.५०
११	Doubling income of Katkari ( PVTG ) farmers through agri , horticulture and vegetables in collaboration with BAIF	ITDP, Pen, Raigad	३२.५०	२४.३८
१२	Financial assistance to PVTG SHGs for Poultry Farms	ITDP, Pen	५०.००	३७.५०

१३	Financial assistance to PVTG SHGs for Brick Kilns	ITDP, Pen	१५०.००	११२.५०
१४	Provision of equipment's to PHCs : Bed, Cots, Phototherapy machines, Water Purifier, Operation Table , Baby Warmer	Potegaon, Regdi & Pavimuranda ITDP, Gadchiroli	२४.००	१८.००
१५	MPW Training & Health Camps , Supply of sickle cell kits	Potegaon, Regdi & Pavimuranda ITDP, Gadchiroli	१०.००	७.५०
१६	Establishment of Mini Hatchery Centre : Chamorshi	Chamorshi, ITDP, Gadchiroli	४.५०	३.३८
१७	Implementation of Drinking Water Supply scheme ( Solar based )	ITDP, Chandpur	५६.००	४२.००
१८	Individual irrigation wells for farmers and providing pumps, pipes etc. for 50 beneficiaries from Kolam	ITDP, Chandpur	१५०.००	११२.५०
	<b>Total</b>		१६३५.००	१२२६.२५

२. वरील नमूद योजनापैकी केंद्र शासनाकडून ज्या योजना प्रकल्पनिहाय मंजूर झाल्या आहेत, त्या योजनासाठी संबंधीत अपर आयुक्त, हे सनियंत्रण अधिकारी असतील व प्रकल्प अधिकाऱ्यांना त्याच्याशी संबंधीत प्रकल्पाकरीता ज्या योजनासाठी प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे अशी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासाठी संबंधीत अपर आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

३. ज्या योजना संबंधीत प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत राबविल्या जातील त्या योजनाच्या लाभार्थ्यांची यादी, प्रकल्प राबविण्याबाबतचा आवश्यक दस्तऐवज संबंधीत प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत ठेवण्यात येऊन तो योग्यप्रकारे जतन करण्यात येईल याची दक्षता संबंधीत प्रकल्प अधिकारी याच्याकडून घेण्यात यावी व सदरच्या योजनांची या वित्तीय वर्षातच अंमलबजावणी करून त्या पूर्ण करण्यात येतील याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत प्रकल्प अधिकारी यांची राहिल.

४. उपरोक्त रु. १२२६.३५ लक्षाचा खर्च मागणी क्र. टी-५, मुख्य लेखाशीर्ष २२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - ०२ - अनुसूचित जमातीचे कल्याण - ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना, (०१) (४०) आदिम जमातीच्या विकासासाठी केंद्रीय क्षेत्र योजना अन्वये केंद्रीय सहाय्य, ३१ सहायक अनुदाने (२२२५ ३००१) (वेतनेतर) यामधील सन २०१७-१८ मध्ये अर्थसंकल्पित असलेल्या निधीतून करण्यात यावा.

५. सदर निधी अर्थसंकल्पिय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आला आहे. वितरीत निधीच्या मर्यादेत निधी संबंधीत अंमलबजावणी यंत्रणेस वितरीत करण्याची दक्षता आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी घ्यावी.

उपरोक्त मंजूर करण्यात आलेले अनुदान ते ज्या बाबींसाठी खर्च करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे, त्याच बाबींसाठी खर्च करावे व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनास सादर करण्याची दक्षता घ्यावी.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ४२७/अर्थोपाय, दिनांक ०६/१०/२०१७ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१०१२११०९१११३२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.रा. राजपूत)  
कक्ष अधिकारी

प्रत,

१. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
३. अवर सचिव, भारत सरकार, जनजाती कार्य मंत्रालय, शास्त्री भवन, नवी दिल्ली.
४. खाजगी सचिव, मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
५. खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
६. सचिव, आदिवासी विकास यांचे वरीष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
७. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
८. नियोजन विभाग/वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. उपसचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
१०. कार्यासन अधिकारी, का-६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.